

भारतातल्या पक्ष्यांची स्थिती 2020



15,000 हून अधिक पक्षी निरीक्षकांचा, भारतातल्या पक्ष्यांविषयी दिलेला अहवाल

STATE OF INDIA'S BIRDS 2020

RAJAT BHARGAVA

स्थितीचे मूल्यांकन

गटनिहाय पक्ष्यांच्या प्रजाती. प्रजातींच्या संख्येचा कल आणि आढळण्याचे क्षेत्र यांच्या आधारे संवर्धन गरजांच्या विविध गटांमध्ये समावेश.



संवर्धन गरज



हा अहवाल काय आहे?

- भारतातील 867 पक्ष्यांच्या जातींची दीर्घकालीन आणि सध्याची परिस्थिती, आढळण्याचे क्षेत्र, आणि एकूणच संवर्धनाची स्थिती ह्याचं मूल्यांकन
- 15,000 पेक्षा जास्त पक्षी निरीक्षकांनी eBird वर सादर केलेल्या 1 कोटी हून अधिक निरीक्षणांवर आधारित

काही चांगल्या बातम्या

- 126 प्रजातींचे प्रमाण मागील 25 पेक्षा जास्त वर्षांपासून स्थिर अथवा वाढत असल्याचे आढळून आले आहे
- चिमणी आणि मोर ह्यासारख्या काही लोकप्रिय प्रजाती सुस्थितीत आहेत
- जागतिक पातळीवरच्या काही संभाव्य धोक्यात प्रजाती जसे की ब्लॅक हेडेड आयबिस आणि ओरिपेंटल डार्टर ह्यांची संख्या स्थिर किंवा वाढत्या प्रमाणात आहे, आणि म्हणूनच भारतात त्यांचे संवर्धन ही प्राथमिकता नाही

चिंतेचे विषय

- शिकारी पक्षी, समुद्र किनाऱ्यावरील स्थलांतरीत पक्षी आणि पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ पक्षी ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट
- छोटा निखार, कॉमन ग्रिनशॅन्क आणि ओरिपेंटल स्कायलार्क सारख्या सामान्य प्रजातींची संख्या कमी झाली आहे
- अपृष्ठवंशीय वर्गातील, जसे की कीटकभक्षी, पक्ष्यांच्या संख्येमध्ये घट

शिफारसी

धोरणकर्ते आणि व्यवस्थापक

- ह्या अहवालामध्ये दिलेल्या संवर्धनाच्या मुल्यांकनानुसार जागतिक पातळीवरचं मुल्यांकन अद्ययावत करणे
- अधिक चिंताजनक स्थिती असलेल्या प्रजाती आणि असे अधिवास जेथे प्रजातींची संख्या घटलेली आहे त्यांच्यासाठी संवर्धन मदत पोचवणे
- जागरूक व उत्साही नागरिक आणि संशोधकांच्या निरीक्षणाच्या कार्यास सहकार्य करणे

संशोधक

- संशोधक आणि सामान्य नागरिकांना एकत्र येऊन काम करण्यास प्रोत्साहन देणे
- दुर्लक्षित प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी प्रयत्न सुरु करणे
- प्रजाती कमी होण्याची कारणे शोधून काढणे

सर्वसामान्य लोक

- पक्ष्यांची नोंदणी करून सार्वजनिक माध्यमातून प्रसारित करणे
- पक्षी निरीक्षण कमी असलेल्या क्षेत्रा मध्ये माहितीची कमतरता भरून काढण्यात मदत करणे
- पक्षी निरीक्षणाविषयी जागृती निर्माण करणे, आणि स्थानिक पातळीवर निरीक्षणाचे प्रयत्नांस सुरुवात करणे

Translated by: Avishkar Munje, Kedar Champhekar, Dharmaraj Patil

